



जा.क्र.: पीएमओ/D-1/धा-89/09/2015

दिनांक:-05/01/2015

प्रति,

मा. प्रधान सचिव (जसं व वि),

जलसंपदा विभाग

मंत्रालय, मुंबई

(लक्षावेध:- डॉ. संजय बेलसरे, उप सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई)

विषय:- "ई-सेवापुस्तक प्रणालीमध्ये नोंदणीचा औरंगाबाद पॅटर्न"

जलसंपदा विभागातील सर्व अधिकारी / कर्मचारी यांचे करीता ई-सेवापुस्तक प्रणाली अनिवार्य करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विभागातील सर्व DDO यांनी प्रथम त्यांची नोंदणी करून ते ज्यांचे पगार देयके काढतात अशा सर्वांची कार्यालय निहाय नोंदणी प्रणालीमध्ये करावी, असे निश्चित करण्यात आले होते. अशा प्रकारे नोंदणी केल्यानंतर त्या बाबतचे प्रमाणपत्र प्रादेशिक स्तरावरून देणे बाबत कळविण्यात आले होते.

मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, औरंगाबाद यांनी दि. ३ जानेवारी २०१५ रोजी असे विहित प्रमाणपत्र सादर केले असून, त्यांचे कार्यालय व त्या अंतर्गत असलेल्या सर्व कार्यालयांमधील कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांची माहिती प्रणालीमध्ये नोंदविलेली आहे.

त्यांचे मंजूर आकृती बंधानुसार ५७२२ एवढी अधिकारी / कर्मचारी यांची संख्या असून, त्यापैकी ३६८२ कार्यरत असून, त्या सर्वांची माहिती प्रणालीमध्ये भरलेली आहे व २७६२ लॉगीन आयडी निर्माण झाल्याचे कळविलेले आहे.

मुख्य अभियंता, (जसं), जलसंपदा विभाग, औरंगाबाद यांनी तसेच त्यांचे अधिनस्त कार्यालयांनी ई-सेवा पुस्तक प्रणालीबाबत केलेले काम निश्चितच भूषणावह व इतर प्रादेशिक विभागांकरीता प्रेरणादायी आहे. त्यांनी एक महत्वाचा टप्पा येथे पूर्ण केला आहे. याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे. . . !

इतर प्रादेशिक विभागांकडून ही अशाच प्रकारच्या चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.

आपले माहितीस्तव सविनय सादर.

कार्यकारी अभियंता, (प.व्य.)

ई-प्रशासन, प्रकल्प व्यवस्थापन कार्यालय,
कोथरुड, पुणे ३८.

प्रतिलिपी :-

- १) मा. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ, औरंगाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर
- २) मा. मुख्य अभियंता, (जसं), जलसंपदा विभाग, औरंगाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर

- ३) मा.अधीक्षक अभियंता, औरंगाबाद पाटबंधारे मंडळ, औरंगाबाद यांना माहितीस्तव सविनय सादर
- ४) मा.अधीक्षक अभियंता, बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ, परळी वैजनाथ यांना माहितीस्तव सविनय सादर
- ५) मा.अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, मंडळयांना माहितीस्तव सविनय सादर
- ६) मा.अधीक्षक अभियंता, उस्मानाबाद पाटबंधारे मंडळ यांना माहितीस्तव सविनय सादर
- ७) श्री. पी.एस. तांबी, सहायक मुख्य अभियंता, जलसंपदा, औरंगाबाद: आपले व आपल्या टिमचे देखील विशेष अभिनंदन करण्यात येत आहे.